



राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.

(प्रसिद्धिपत्रक)

दि. १० जानेवारी २०१६.

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी ७८ टक्के मतदान नवी मुंबईत शिल्पा कांबळी विजयी बृहन्मुंबई महानरपालिकेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ४७.८ टक्के मतदान

मुंबई, दि. १०: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४७ च्या पोटनिवडणुकीसाठी आज सरासरी ४७.८ टक्के मतदान झाले. तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८८ साठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिल्पा सूर्यकांत कांबळी विजयी झाल्या; तसेच नवनिर्मित २ नगरपरिषदा व १७ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी ७८ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे; तर जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या ११ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी देखील शांततेत मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली आहे.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २६अ साठीदेखील आज सरासरी ४६.०९ टक्के, तर अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११अ साठी ५९.७८ टक्के आणि १५अ साठी सरासरी ६२.४४ टक्के मतदान झाले. नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक ८८ साठी आज ५०.४७ टक्के मतदान झाले व तेथे लगेच मतमोजणी झाली. अन्य ठिकाणी उद्या (ता.११) सकाळी मतमोजणी होईल.

जामखेड व शेवगाव (जि. अहमदनगर) या दोन नवनिर्मित नगरपरिषदा आणि १७ नगरपंचायतींची आज पहिल्यांदाच मतदान झाले. विविध ८ नगरपरिषदांमधील १४ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील आज मतदान झाले. सर्व ठिकाणी उद्या (ता.११) सकाळी मतमोजणी होईल.

प्राथमिक अंदाजानुसार नगरपरिषद/नगरपंचायतनिहाय झालेल्या सरासरी मतदानाची टक्केवारी अशी:
रायगड: खालापूर-८९.९७, तळा- ८५, माणगाव- ७४.८०, म्हसळा- ७०.५०, पोलादपूर- ७७.७१. **नंदुरबार:** धडगाव वडफळ्या रोषमाळ बु.- ८०.४८. **अहमदनगर:** जामखेड- ८३.३५, शेवगाव- ७९.७३. **नाशिक:** दिंडोरी- ८४.९२. **नांदेड:** हिमायतनगर- ८०, नायगाव- ७७.७३. **उस्मानाबाद:** वाशी- ७३.२१. **हिंगोली:** सेनगाव- ८८.७७, औढा नागनाथ- ८१.४७. **वाशीम:** मालेगाव- ६८, मानोरा- ७१.२८. **चंद्रपूर:** गोंडपिंपरी- ८२.३०, कोरपणा- ८४.९६, जिवती- ८०.

रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी झालेले नगरपरिषद व प्रभागनिहाय सरासरी मतदानाची टक्केवारी अशी: रत्नागिरी: २अ- ५०.०६. **भुसावळ** (जळगाव): ३ क- ४२.७७, ६अ- ४०.२३. **भोकर** (नांदेड): ११- ८०.७२. **निलंगा** (लातूर): ५ब- ५७.०७. **नेर-नबाबपूर** (यवतमाळ): १अ- ५२.९८. **वर्धा:** ९ड- ४३.४२. **हिंगणघाट** (वर्धा): २अ व २ब- ४५.८४, ५ब- ४७.९४, ६अ व ६ड- ५०.८०, ७ड- ५३.८९. **तुमसर** (भंडारा): १ड- ६४.२८.

जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागनिहाय प्राथमिक अंदाजानुसार झालेल्या सरासरी मतदानाची टक्केवारी अशी (कंसात तालुका व जिल्हा): रामपूर (चिपळूण, रत्नागिरी)- ५०, **माळशिरस** (माळशिरस, सोलापूर)- ५७.९५, **नाचनवेल** (कन्नड, औरंगाबाद)- ५०, **सिरसो** (मूर्तिजापूर, अकोला)- ४५.२६ व **नरवेल** (मलकापूर, बुलढाणा)- ४७.३०.

पंचायत समितीच्या निर्वाचक गणनिहाय प्राथमिक अंदाजानुसार झालेल्या सरासरी मतदानाची टक्केवारी अशी (कंसात पंचायत समितीचे नाव व जिल्हा): सोनंद (सांगोला, सोलापूर)- ४०.३७, **चौगाव** (चोपडा जळगाव)- ५२.७६, **येहळेगाव** (कळमनुरी, हिंगोली)- ५२.४६, **मुकुटबन** (झरी जामणी, यवतमाळ)- ५३.७३, **रामपुरी बु.** (मानवत, परभणी)- ४६.८२ आणि **पिंपळगाव** (लाखणी, भंडारा)- ६१.८५.